

Regd. Office : 54-D, Kandivali Indl. Estate, Kandivali (West), Mumbai - 400 067. CIN: L24230MH1984PLC033389, website: www.makerslabs.com, e-mail: makers@makerslabs.com

THRU ONLINE FILING

Octob er 30, 2024

The Secretary BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers 27th Floor, Dalal Street Mumbai 400 023 Scrip Code: 506919

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper notice to the shareholders of the Company

Pursuant to Regulation 30 under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing copies of the Unaudited Financial Results for the 2nd quarter and half year ended September 30, 2024 published on 30th October, 2024 in Business Standard (all India editions), in Nav Shakti (in Marathi).

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully, For Makers Laboratories Limited

Piyush Ajmera Company Secretary ACS 58712

Encl: a/a

NAPEROL INVESTMENTS LIMITED (formerly known as National Peroxide Limited)

Registered Office: Neville House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai-400001 CIN: L66309MH1954PLC009254 Tel No: (022) 66620000 • Website: www.naperolinvestments.com • Email: secretarial@naperol.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024

							(₹ in Lakhs)
Sr.	Particulars	Quarter	Quarter	Quarter	Half Year	Half Year	Year
No.		Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
		30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	218.3	28.09	28.12	246.39	55.98	192.04
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax,	176.64	(36.48)	(4.01)	140.16	(46.81)	(60.96)
	Exceptional and Extraordinary Items)						
3	Net Profit/(Loss) for the period before Tax	176.64	(36.48)	(4.01)	140.16	(46.81)	(60.96)
	(after Exceptional and Extraordinary Items)						
4	Net Profit/(Loss) for the period after Tax	133.32	(32.81)	(2.44)	100.51	(34.55)	(36.55)
	(after Exceptional and Extraordinary Items)						
5	Total Comprehensive Income for the period	49,500.35	27,662.60	16,570.43	77,162.95	30,787.24	49,799.96
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]						
6	Paid Up Equity Share Capital	574.70	574.70	574.70	574.70	574.70	574.70
_	(face value of ₹10/- each)						
7	Other Equity						1,04,900.63
8	Earnings per share						
	(before and after extraordinary items)						
	(face value of ₹ 10/- each) (Not annualised)		(0.57)	(0.0.1)	4 75	(0.00)	(0.0.1)
	(a) Basic	2.32	(0.57)	(0.04)	1.75	(0.60)	(0.64)
	(b) Diluted	2.32	(0.57)	(0.04)	1.75	(0.60)	(0.64)

Notes

Place: Mumbai

Date : October 29, 2024

Place: Bengaluru

Date: October 28, 2024

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended Septembe 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of these results are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com) and the Company's website (www.naperolinvestments.com).

The said results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meetings held on October 28, 2024 and October 29, 2024 respectively.

For Naperol Investments Limited (formerly known as National Peroxide Limited)

> Ness N. Wadia Chairman

DIN: 00036049

PRESTIGE PROJECTS PRIVATE LIMITED CIN: U45201KA2008PTC046784 Registered Office: Prestige Falcon Tower, No.19, Brunton Road, Bengaluru - 560025 Prestige Tel: +91 80 25591080, Fax: +91 80 25591945 Email: secretarial@prestigeconstructions.com; Website: www.prestigeconstructions.com Extracts from the Unaudited Financial Results of Prestige Projects Private Limited for the quarter and half year ended September 30, 2024 (Rs. In Million) Sl. Particulars Quarter Ended Half Year Ended Year Ended 30-Sept-24 30-Sept-24 30-Sept-23 31-Mar-24 30-June-24 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Total income from operations 729 799 4373 1528 10,805 Net Profit for the period (before Tax 132 796 2,203 39 171 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period 132 796 171 2.203 39 before tax (after Exceptional and/ or Extraordinary items) Net Profit for the period after tax 22 562 108 1,592 86 (after Exceptional and/ or Extraordinary items) Total Comprehensive Income for the 562 108 1,589 22 86 period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Paid up Equity Share Capital 57 57 57 57 1,900 1,352 1,900 1,792 1,878 Reserves (excluding Revaluation Reserve) Net worth Paid up Debt Capital/ Outstanding 1,409 1,957 19,741 1,957 1,934 1,849 19,47 20,462 28,836 12,838 Debt 10. Debt Equity Ratio 9.95 9.11 9.95 15.60 10.58 Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and disconti operations) -Basic : 15 99 19 281 99 19 281 Diluted 12. Capital Redemption reserve 65 13. Debenture Redemption Reserve 65 NA 184 36 0.10 14. Debt Service Coverage Ratio 0.16 0.07 0.83 0.32 1.19 2.46 1.12 15. Interest Service Coverage Ratio 1.062.16 1.02 1.03 0.98 1.02 1.03 6. Current Ratio 17. Long Term Debt to Working Capital 1.66 1.45 1.66 1.38 18. Bad Debts to accounts receivable ratio 19. Current Liability Ratio 0.97 0.96 1.00 0.97 0.96 20. Total debts to total assets 0.18 0.29 0.18 0.20 0.20 21. Debtors Turnover 0.15 0.24 7.93 0.43 9.44 22. Inventory Turnover 0.140.00 0.010.010.22 23. Operating Margin % 89.75% 113.749 29.64% 104.039 32.58% 24. Net Profit Margin % 9.02% 23.96% 13.05% 17.91% 16.03% Notes noudited ree

14 COMPANIES

PRESS TRUST OF INDIA New Delhi, 29 October

CURBING SPAM CALLS

Updated, tighter regulations likely by January: Trai

'SIM consolidation to normalise over 2 qtrs'

Vittal to take up some roles of Bharti Enterprises Chairman Sunil Mittal

SUBHAYAN CHAKRABORTY New Delhi, 29 Octobe

🗖 harti Airtel has seen limited Bamount of Subscriber Identity Module (SIM) consolidation, and the trend is expected to stabilise over the next two quarters, Airtel Managing Director (MD) Gopal Vittal said on Tuesday in the postresults call with analysts.

Vittal also suggested another round of tariff hikes to raise the return on capital employed (RoCE) for the sector.

"As we've seen in the past, these trends normalise over two quarters and we've already seen that normalisation happen. Through October, we've already seen a trend of reversal with customer additions. We added 4.2 million smartphone customers in the quarter. Postpaid net additions remained steady at about 0.8 million," Vittal said.

July's industry-wide tariff hikes hit Airtel's subscriber numbers in the second quarter (July September) of financial year 2024 25 (FY25), with customer base i India reducing by 2 million to 40 million at September-end. This wa lower than market leader Jio's 10. million subscriber loss in O2. Airtel monthly churn increased to 3.2 p cent, higher than Jio's 2.8 per cen

Vittal also pointed out the RoCE was still very low at 11.2 per cent and further tariff repair remains the only way to improve it. Airtel's net profit in the July-September quarter (Q2) of FY25 rose 168 per cent year-onyear (Y-o-Y) to ₹3,593 crore as against ₹1,340 crore in the same period a

(not annualised)

Basic & Diluted

Notes:

The



WHAT VITTAL SAID FWA equipment cost

Return on capital employed now comparable to only 11.2% for India business fibre-to-home routers Arpu has to rise to Succession plans well thought out, to

add capacity

Vittal to drive synergy on

procurement, digital,

- ₹300 despite India having lowest tariffs
- Airtel optimistic about Fixed Wireless Access (FWA) offerings expanding to over

Vodafone Idea's ₹146 (as last

Talking about the organisational rejig announced by the telco on

	Telecom Regulatory Authority of India (TRAI) expects to finalise by January, updated and tighter regulations on curbing spam calls and messages after holding exten- sive discussions on its recent consultation paper, Chairman Anil Kumar Lahoti has said. Lahoti further said based
	on a recent reference from Telecom Department, TRAI will prepare and float a con- sultation paper on reg- ulatory framework for telemarketers.
2,000 cities	The TRAI chief said series

of measures taken over the past months to combat spam calls and malicious/fraudulent messages is leading to "significant and perceptible clean up of the system" but noted that "more needs to be done". "Our consultation paper was floated in August-end...we have already received comments and counter comments on it and now we will be analysing all the views and hold open house discussions. It will take about 3 months for regulations to be finalised... so around January, we will come out with updated regulations on curbing spam," Lahoti told PTI.

Reliance raises stake in Faradion to 100%

Reliance New Energy (RNEL), a whollyowned subsidiary of Reliance Industries, on Tuesday said it has acquired the balance equity stake in Faradion from its existing shareholders. RIL said, with this acquisition, Faradion has now become a wholly-owned subsidiary of RNEL, from the earlier owned 92.01 per cent. **BS REPORTER**

Cashfree receives RBI nod to operate as PPI

AJINKYA KAWALE Mumbai, 29 October

joined the growing list of PPI providers in India, which has now soared to 46.

Fintech firm Cashfree Payments on Tuesday said up a new field of opportunity for innovation in the it has received regulatory approval to operate as a prepayments landscape. It will help us build offerings that paid payment instrument (PPI) provider, enabling the let internet businesses firm to issue prepaid payretain and grow their user ment instruments like cards or digital wallets.

The Bengaluru-based Cashfree Payments. firm has already received the Payment Aggregator the firm was authorised to (PA) and Pavment Aggregator-Cross Border (PA-CB) licences from the Reserve Bank of India (RBI). Cashfree Payments has now latory ban.

base," said Akash Sinha, CEO and co-founder of In December last year, operate as a payment aggregator, enabling it to onboard new merchants after a nearly one-year-old regu-

"The PPI licence opens

talent and network strategy

hike, it shot up by 10.6 per cent Enterprises Chairman Sunil Bharti sequentially, up from ₹211 in O1. Mittal currently dons across the Airtel's Arpu is the highest in the group, "specifically driving synergy industry, beating Jio's ₹191.5 and

reported by both companies).

11	Makers	Laborato	ories Lim	ited				
Ν	MAKERS Regd. Office : 54D, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067							
	CIN : L2	24230MH198	4PLC033389	9				
	Tel:+91 22 28688544 E-mail : invest	ors@makers	slabs.com , V	Vebsite : ww	w.makerslab	s.com		
EXT	RACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL R	ESULTS FOR	THE QUARTI	ER AND HALF	YEAR ENDE		ER 30, 2024 (Rs in Lacs)	
			Quarter ende	d	Six Mont	hs ended	Year ended	
	Particulars	30.09.2024 (Reviewed)	30.06.2024 (Reviewed)	30.09.2023 (Reviewed)	30.09.2024 (Reviewed)	30.09.2023 (Reviewed)	31.03.2024 (Audited)	
1	Total Income from operations	4,007.62	2,997.40	2,547.15	7,005.02	5,080.16	10,591.73	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	1,097.35	41.96	(101.63)	1,139.31	(241.84)	(391.69)	
~	Exceptional and/or Extraordinary items)	1 100 00	(47.00)	(101.00)	1 001 07	(0.44.0.4)	(001.00)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax	1,109.23	(47.26)	(101.63)	1,061.97	(241.84)	(391.69)	
	(after Exceptional and/or Extraordinary items)	075.00	(70.00)	(110.00)	005 47	(070.00)	(404.00)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax	975.86	(70.39)	(112.69)	905.47	(278.82)	(481.06)	
_	(after Exceptional and/or Extraordinary items)	070.40	(00.00)	(11155)		(004 70)	(170.74)	
5	Total Comprehensive Income for the period	976.18	(69.22)	(114.55)	906.96	(281.79)	(470.74)	

(470.74) [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 590.04 590.04 590.04 590.04 590.04 590.04 Reserves (excluding revaluation reserve) 5.714.6 as shown in the Audited Balance Sheet of the previous year) Earnings per share of Rs 10/- each

14.94

filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations

2015. The full format of Financial Results for the guarter and half year ended September 30, 2024 are available on stock exchange

(Reviewed) (Reviewed)

1242.74

(123.54)

(121.89)

2169.18

898.37

803.27

website (www.bseindia.com) and on the website of the Company (www.makerslabs.com).

Additional information on Unaudited Standalone Financial Results is as follows:

Particulars

Total Income from operations

Profit before Tax

Profit after Tax

Date : October 29, 2024

Place : Mumba

(1.67)

an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024

(2.27)

30.09.2024 30.06.2024 30.09.2023 30.09.2024 30.09.2023 31.03.2024

(Reviewed)

1561.51

(111.36)

(98.94)

13.27

Six Months ended

(Reviewed)

2.734.88

(372.73)

(345.03)

(Reviewed)

3.411.92

774.83

681.38

By Order of the Board

For Makers Laboratories Limited

Saahil Parikh

Wholetime Directo

(DIN 00400079)

(5.82)

(10.62

(Rs in Lacs)

Year ende

(Audited)

5.024.04

(695.78)

(695.19)

on procurement, digital, talent and network strategy". He would also continue as the deputy chair of

GSMA, the premier global association of the mobile industry.

V-		
4-		
in	year ago as a result of higher telecom	Monday, Vittal said the 'strategic
07	tariffs imposed in early July.	succession' plan is "well thought
as	The firm's average revenue per	out", and aims to bring in a fresh
).9	user (Arpu), a key performance met-	crop of younger leaders into key
el's	ric for telecom firms, rose 14.7 per	positions to run India operations.
er	cent Y-o-Y to ₹233, up from the ₹203	Vittal said he will also take up
nt.	in Q2FY24. As a result of the tariff	some of the roles that Bharti
٦F	hike it shot up by 10.6 per cent	Enterprises Chairman Sunil Bharti

of Directors at their respective meetings held on October 28, 2024.	a. The above undudiced results have been reviewed by	the rulant committee and approved by the board
	of Directors at their respective meetings held on Octob	

b. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange(s) under regulation 52 of the Listing Regulations. The full format of the Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024 are available on the Company's website www.prestigeconstructions.com and can also be viewed on the stock exchange website of www.nseindia.com

The results have been prepared in accordance with IND AS prescribed under section 133 of the Companies Act, 2013.

By order of the Board of
Prestige Projects Private Limited
Sd/-
Badrunissa Irfan
Director
DIN: 01191458

Prestige Projects Private	
Badrunis	
DIN: 0	

MIRZA INTERNATIONAL LIMITED

CIN: L19129UP1979PLC004821

Regd. Off. : 14/6, Civil Lines, Kanpur - 208001 website : www.mirza.co.in ; e-mail : compliance@mirzaindia.com ; Tel. : +91 512 2530775

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER 2024

									(Rs. in L	akh except earnin	g per share data)
				Standalone					Consolidated		
SI. No.	Particulars	Quarter ended 30.09.2024 (Unaudited)	Quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Half Year ended 30.09.2024 (Unaudited)	Half Year ended 30.09.2023 (Unaudited)	Year ended 31.03.2024 (Audited)	Quarter ended 30.09.2024 (Unaudited)	Quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Half Year ended 30.09.2024 (Unaudited)	Half Year ended 30.09.2023 (Unaudited)	Year ended 31.03.2024 (Audited)
1 2	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	19826.40 459.96	20106.77 865.88	33575.44 641.98	32797.01 1109.53	60985.48 1876.89	20170.03 731.83	21188.56 646.65	34542.56 842.07	34220.27 932.89	63837.13 1659.61
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	459.96	865.88	641.98	1109.53	1876.89	731.83	646.65	842.07	932.89	1659.61
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	311.96	604.88	447.98	822.53	1397.89	589.73	401.11	653.91	645.37	1203.83
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(655.60)	924.52	(465.36)	1051.52	1418.41	(391.77)	678.94	(255.73)	876.71	1247.52
6 7 8	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance sheet of the previous year Earning Per Share (of Rs. 2/- each) (for continuing & discontinued operations)	2764.04	2764.04	2764.04 43771.12	2764.04 43912.28	2764.04 44260.57	2764.04	2764.04	2764.04 52516.74	2764.04 51897.70	2764.04 52497.10
	1. Basic: 2. Diluted:	0.23 0.23	0.44 0.44	0.32 0.32	0.60 0.60	1.01 1.01	0.43 0.43	0.29 0.29	0.47 0.47	0.47 0.47	0.87 0.87

Notes : a) The above is an extract of the detailed format of the quarterly and year endedStandalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange(s) under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of Quarterly Financial Results are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website at www.mirza.co.in.

The above Consolidated Financial Results of Mirza International Limited (The Company), Wholly Owned Subsidiaries (WOS) i.e: TNS Hotels And Resorts Private Limited and RTS Fashion Ltd. are drawn in terms of Regulation b) 33 of SEBI (LODR) Regulations, 2015.

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on October 29, 2024. The auditors of the Company have carried out a Limited Review Report on the Un-audited Financial Results for the quarter and half year ended 30.09.2024. For Mirza International Limited

Figures for the period have been regrouped/rearranged whenever necessary to make them comparable.

Date : 29.10.2024

Place : New Delhi

Zinc raises \$25.5 mn in seed funding to expand offerings

Zinc, an edu-wealth startup, on Tuesday announced it has raised \$25.5 million in seed funding, led by Nexus Venture Partners, with participation from Quona Capital, EDBI, Global Ventures, and Saison Capital. The funding will enable Zinc to drive product innovation and expand its offerings. The capital will also be used to "support the development of global investment tools, AI-powered university counseling, and cross-border payment solutions," the company said. **BS REPORTER**

SHIVA TEXYARN LIMITED
Regd. Office: 52, East Bashyakaralu Road, R S Puram,
Coimbatore -641002.
Phone: 0422-2544955, Website: www.shivatex.in,
e-mail:shares@shivatex.co.in, CIN: L65921TZ1980PLC000945
NOTICE
(For the attention of Equity Shareholders of the Company) Sub.: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and
Protection Fund (IEPF) Authority
This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education
and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules,
2016 notified by the Ministry of Corporate Affairs effective September 7, 2016
and amendments made thereto (referred to as "the Rules").
The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all
shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed by the shareholders for seven consecutive years or more (from the financial
year 2016-17) in the name of Investor Education and Protection Fund
(IEPF) Authority.
The Company has, vide letter dated 25.10.2024 communicated to the
concerned shareholders whose shares are liable to be transferred during the
financial year 2024-2025 to IEPF Authority under the said Rules.
The Company has uploaded details of such shareholders whose shares
are due for transfer to IEPF Authority on its website at www.shivatex.in. Shareholders are requested to verify the same.
Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares
transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares,
if any, can be claimed back from IEPF Authority after following the procedure
prescribed under the Rules.
The concerned shareholders, holding shares in physical form and whose
shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that upon
such transfer, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The
shareholders may further note that the details uploaded by the Company on
its website should be regarded and shall be deemed adequate notice by the
Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to
the Rules.
In case the Company does not receive any communication from the concerned
shareholders within three months from the date of this notice, the Company
shall transfer the shares to IEPF Authority as per procedure stipulated in the Rules.
In case the shareholders have any queries on the subject matter, they may
contact the Company's Registrar and Transfer Agents at Link Intime India
Private Ltd, Surya 35, Mayflower Avenue, Behind Senthil Nagar, Sowripalayam
Road, Coimbatore - 641028, Phone: 91422 4958995/2539835-836, Email:
coimbatore@linkintime.co.in.
For Shiva Texyarn Limited
Place: Coimbatore Sd/- Date: 29.10.2024 R.Srinivasan
Company Secretary










Sd/-

Tauseef Ahmad Mirza

Managing Director

(DIN: 00049037)





२ करपूर्व नफा

ठिकाण : मुंबई

३ कर पश्चात नफा

देनांक : ऑक्टोबर २९, २०२४

3 . 3 .	
MAKERS	मेकर्स लॅबोरेटरीज लिमिटेड
	नों. कार्यालय : ५४ डी, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७
	सीआयएन : एल २४२३० एमएच १९८४ पीएलसी ०३३३८ [ँ] ९
	द. : + ०२२-२८६८८५४४, ई-मेल : investors@makerslabs.com वेबसाईट : www.makerslabs.com

						(रु. लाखात)	
			संपलेली तिमाही		संपलेले स	हा महिने	संपलेले वर्ष	
तपशील		३०.०९.२०२४ ३०.०६.२०२४		३०.०९.२०२३	३०.०९.२०२४	३०.०९.२०२३	३१.०३.२०२४	
		(पुनर्विलोकित)	(पुनर्विलोकित)	(पुनर्विलोकित)	(पुनर्विलोकित)	(पुनर्विलोकित)	(लेखापरीक्षित)	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४,००७.६२	२,९९७.४०	ર,५४७.१५	७,००५.०२	५,०८०.१६	१०,५९१.७	
5	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्व)	१,०९७.३५	४१.९६	(१०१.६३)	१,१३९.३१	(२४१.८४)	(३९१.६९	
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपश्चात)	१,१०९.२३	(४७.२६)	(१०१.६३)	१,०६१.९७	(२४१.८४)	(३९१.६९	
٢	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपश्चात)	૬७५.८६	(७०.३९)	(११२.६९)	९०५.४७	(२७८.८२)	(४८१.०६	
۲	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	९७६.१८	(६९.२२)	(११४.५५)	९०६.९६	(२८१.७९)	(४७०.७४	
Ę.	समभाग भांडवल	५९०.०४	५९०.०४	५९०.०४	५९०.०४	५९०.०४	490.0	
9	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार						ષ,હર૪.૬	
5	प्रती समभाग प्राप्ती प्रत्येकी रु. १०/- च्या (अवार्षिक) मूलभूत आणि सौम्यिकृत	१४.९४	(१.६७)	(२.२७)	१३.२७	(५.८२)	(१०.६२	
टेग १. २.	सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही अर्ध वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण	आणि अर्ध वर्षाकरिता f विवरण स्टॉक एक्स्चेंज	वेत्तीय निष्कर्षांच्या तप ची वेबसाईट (www.bs	शिलवार विवरणाचा ।	एक उतारा आहे. ३० स	प्टेंबर, २०२४ रोजी स	गंपलेली तिमाही आणि	
	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले स	हा महिने	संपलेले वर्ष	
		३०.०९.२०२४	३०.०६.२०२४	३०.०९.२०२३	३०.०९.२०२४	३०.०९.२०२३	३१.०३.२०२४	
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२१६९.१८	१२४२.७४	१५६१.५१	३,४११.९२	२,७३४.८८	५,०२४.०	
			(

(१२३.५४)

(१२१.८९)

८९८.३७

603.99

(१११.३६)

(९८.९४)

६১.४७७

६८१.३८

(३७२.७३)

(३४५.०३)

(६९५.७८)

(६९५.१९

पूर्ण वेळ संचालव

संचालक मंडळाच्या आदेशान मेकर्स लॅबोरेटरीज लिमिटेडसाठी साहिल पारीख

(डीआयएन : ००४०००७९)

३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षां		गेसाठी	(रु. लाखांत)
	संपलेली	तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२०२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२४ अलेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१७.७४	६.२६	६९.३७
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(१२.२७)	(२.९५)	२१.८०
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(१२.२७)	(२.९५)	२१.८०
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(१८.२७)	(३.०१)	८.१३
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (करोत्तर) धरून)	(२०१ .६५)	२३.४७	(१५१.८९)
समभाग भांडवल	३०५.३३	३०५.३३	३०५.३३
राखीव (मागील लेखापरिक्षित लेखा विवरणातील पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	-	-
प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे मुलभूत आणि सौम्यिकृत <i>(</i> रु.)	(०.५९)	(०.१०)	0.90

वेस्ट लेझर रिसॉर्ट्स लिमिटेड

सीआयएन : एल५५१०१एमएच२००८पीएलसी१७७९४१; वेबसाईट: www.westleisureresort.co.in

www.westleisureresort.co.in वर उपलब्ध आहे

Particulars

1 Total income from operations

- Diluted (Not annualised)

Notes:

Vakrangee D वक्रांगी लिमिटेड वक्रांगी कॉर्पोरेट हाऊस, प्लॉट क्र. ९३, रोड क्र. १६, एम.आय.डी.सी., मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३, भारत.

सीआयएन : एल६५९९०एमएच१९९०पीएलसी०५६६६९, फोन : ०२२ ६७७६ ५१०० ई-मेल : info@vakrangee.in, वेबसाईट : www.vakrangee.in

	३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्ष							
	(ईपीएस सोडून रु. लाखांत)							
अ.	तपशील	संपलेली	तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष			
क्र.		३०.०९.२०२४	३०.०९.२०२३	३०.०९.२०२४	३१.०३.२०२४			
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित			
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	६,६०६.९२	५,२२८.८८	શ્ર,५६६.५७	२१,४९२.१०			
2	कालावधीसाठी (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण							
	बाबींपूर्वी) निव्वळ नफा/(तोटा)	१९८.७१	00.33	४२९.२३	५३१.८३			
ş	करपूर्व कालावधीसाठी (अपवादात्मक आणि/किंवा							
	अनन्यसाधारण बाबींनंतर) निव्वळ नफा/(तोटा)	१९८.७१	९९.३३	४२९.२३	५८६.२७			
γ	करोत्तर कालावधीसाठी (अपवादात्मक आणि/किंवा							
	अनन्यसाधारण बाबीनंतर) निव्वळ नफा/(तोटा)	48.00	४२.३९	૨૮૨.५५	४३५.२६			
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर)							
	नफा/(तोटा) आणि अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	९८.५२	३८.०७	३०६.८२	४३१.२८			
ε	समभाग भांडवल	१०,८३१.८८	१०,५९५.१३	१०,८३१.८८	१०,५९५.१३			
હ	पुनर्मूल्यांकित राखीव वगळून इतर इक्विटी				५,६१५.९९			
٢	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- चे)							
	खंडित आणि अखंडित प्रवर्तनांसाठी)							
	१. मूलभूत	०.०१	0.00	\$0.0	0.08			
	२. सौम्चिकृत	०.०१	0,00	\$0.0	۰.۰۶			
टिपा	िया :							
१. ट	१. वरील निष्कर्षांना मंगळवार, ऑक्टोबर २९, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत लेखापरीक्षण समीतीने आणि संचालक मंडळाने मंजूरी दिली.							
	३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता एकत्रित वित्तीय विवरणे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत							
3	अधिसूचित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस (इंड - एएस) नुसार बनवली आहे.							
३ . ((ए) ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीची अलिप्त उलाढाल रु. ४,५३९.६६ लाख, करपूर्व नफा रु. १९९.८९ लाख आणि							
6	करोत्तर नफा रु. १४५.७६ लाख आहेत.							
४. रं	सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या							
f	तिमाही आणि अर्ध वर्षाच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण एक्सचेंजेसच्या							
6	वेबसाईटस् म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाईट www.vakrangee.in वर उपलब्ध आहे.							
	संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी							
दिनांक : २९.१०.२०२४ वेदांत नंदवाना								
ठिकाण : मुंबई व्यवस्थापकीय संचालक								

Ideas Create, Values Protect

September

30, 2024

(Reviewed)

2,842.26

319.31

319.31

137.02

239.25

91.88

1.52

1.51

Ouarter Ended

June

30, 2024

(Reviewed)

2,336.57

104.70

104.70

85.30

43.26

89.80

0.95

0.95

September

30, 2023

(Reviewed)

2,164.93

106.36

106.36

94.93

95.56

89.85

0.85

0.85

Consolidated financial results for the quarter and half year ended 30 September 2024

(₹ in Crores) Year Ended

March

31, 2024

(Audited)

9,601.57

437.39

437.39

528.04

673.94

89.89

4.68

4.68

4,335.66

Half Year Ended

September

30, 2023

(Reviewed)

4,160.40

130.34

130.34

172.68

203.18

89.85

1.41

1.41

September

30, 2024

(Reviewed)

5,178.83

424.01

424.01

222.32

282.51

91.88

2.47

2.46

नव 🍓 शात्त

Ineu	FINANCIAL RESULTS FOR THE QUART ulation 52 (8), read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other				
Sr. No.	Particulars	Qtr ending / Current Year ended	Amount Rs in Lac Corresponding Qtr for the previous year ended	· · · /	
		30.09.2024 (Unaudited)	30.09.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	
1.	Total Income from Operations	-	-	-	
2.	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3278.84)	(2096.04)	(2187.24)	
3.	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3278.84)	(2096.04)	(2187.24)	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3278.84)	(2096.04)	(1641.30)	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(3278.84)	(2096.04)	(1641.30)	
6.	Paid up Equity Share Capital	1.00	1.00	1.00	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	(5014.92)	(2190.82)	(1736.08)	
	Securities Premium Account	-	-	-	
9.	Net worth	(5013.92)	(2189.82)	(1735.08)	
10.	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	37009.08	36915.02	38012.24	
11.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	
12.	Debt Equity Ratio	(7.38)	(16.86)	(21.91)	
13.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing And discontinued operations) 1. Basic: 2. Diluted:	(32788.45)	(20964.02)	(16412.93)	
	Capital Redemption Reserve	-	-	-	
15.	Debenture Redemption Reserve	-	-	-	
16.	Debt Service Coverage Ratio	(0.00039)	(0.0005)	0.08	
17.	Interest Service Coverage Ratio	(0.00448)	(0.0082)	0.59	

3, Phone: 022-355928	317. Email: even	estnisarggreenland@g	gmail.com				
FOR THE QUART f the SEBI (Listing and Other		nents) Regulations, 2015 (LO	DDR Regulations)]		Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)		
	Amount Rs in Lacs (except EPS) Qtr ending / Corresponding Qtr Previous Current for the previous year				Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)		
	Year ended 30.09.2024 (Unaudited)		ended 31.03.2024 (Audited)		Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)		
od (before ordinary items)	- (3278.84)	(2096.04)	- (2187.24)		Total Comprehensive Income for the period [Comprising Pro (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive In (after tax)]		
od before tax ordinary items)	(3278.84)	(2096.04)	(2187.24)	6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)		
od after tax ordinary items)	(3278.84)	(2096.04)	(1641.30)		Reserves (excluding Revaluation Reserves)		
for the period the period (after tax) tome (after tax)]	(3278.84)	(2096.04)	(1641.30)	8	Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per : - Basic (Not annualised)		

The above is an extract of the detailed format of quarter and half year ended consolidated financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing 1 Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of consolidated financial results are available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website (www.edelweissfin.com).

The consolidated financial results of Edelweiss Financial Services Limited ('EFSL' or 'the Company') and its subsidiaries and trusts (together referred as 'Group') for the quarter and half year ended 30 September 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 29 October 2024. 3

The consolidated financial results of the Company for the quarter and half year ended 30 September 2024 have been subjected to review by the Statutory Auditors of the Company and the auditors have issued an unmodified review report.

Standalone financial results for the guarter and half year ended 30 September 2024

	Particulars	September 30, 2024 (Reviewed)	Quarter Ended June 30, 2024 (Reviewed)	September 30, 2023 (Reviewed)	Half Year September 30, 2024 (Reviewed)	Ended September 30, 2023 (Reviewed)	Year Ended March 31, 2024 (Audited)
1	Total income from operations	150.35	(25.44)	266.77	124.91	367.92	1,027.68
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	28.77	(117.80)	135.27	(89.03)	90.73	515.53
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	28.77	(117.80)	135.27	(89.03)	90.73	515.53
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	29.17	(88.66)	157.64	(59.49)	158.68	695.21
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	29.17	(88.66)	157.64	(59.49)	158.68	694.78
6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)	91.88	89.80	89.85	91.88	89.85	89.89
7	Reserves (excluding Revaluation Reserves)						5,372.96
8	Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per Share)						
	- Basic (Not Annualised)	0.32	(0.99)	1.75	(0.66)	1.76	7.73
	- Diluted (Not Annualised)	0.32	(0.99)	1.75	(0.66)	1.76	7.72

Regulations). The full format of the financial results are available on the website of BSE Limited at www.bseindia.com and also
on Companies website www.engdpl.com (2) For the other items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other
Disclosure Requirements) Regulations, 2015 the pertinent disclosures have been made to stock exchange can be accessed
on www.bseindia.com
For Everest Nisarg Greenland Developers Private Limited
Date: 20 10 2024 Sd/-
Dale. 23. 10. 2024
Place: Navi Mumbaj Mahadev Pragji Gothi - Director

DIN: 09388000



BLUE JET HEALTHCARE LIMITED

Registered and Corporate Office: 701, 702, 7 Floor, Bhumiraj Costarica, Sector 18, Sanpada, Navi Mumbai, Thane - 400 705, Maharashtra, India; Telephone: +91 (22) 69891200; E-mail: companysecretary@bluejethealthcare.com; Website: www.bluejethealthcare.com. Corporate Identity Number: L999999MH1968PLC014154

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THREE MONTHS AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2024

	₹ million						₹ millions
Sr.	Particulars	Thre	e Months Er	nded	Six Mont	Year Ended	
No.		30-09-2024	30-06-2024	30-09-2023	30-09-2024	30-09-2023	31-03-2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	2,203.34	1,716.14	1,895.65	3,919.48	3,741.70	7,404.58
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	769.24	494.69	643.26	1,263.94	1,222.49	2,298.38
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional items)	769.24	494.69	643.26	1,263.94	1,222.49	2,200.95
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	583.49	377.77	478.70	961.27	919.93	1,637.51
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	583.49	377.77	479.43	961.27	921.40	1,637.37
6	Paid-up Equity Share Capital (Face Value ₹ 2 per share)	346.93	346.93	346.93	346.93	346.93	346.93
7	Reserves (Excluding Revaluation Reserve as Shown in the Balance Sheet of Previous Year)						8,105.30
8	Earnings per Share (EPS) of Face value ₹ 2/- each*						
	(a) Basic - (₹)	3.36	2.18	2.76	5.54	5.30	9.44
	(b) Diluted - (₹)	3.36	2.18	2.76	5.54	5.30	9.44

Notes:

1 The above is an extract of the detailed format of Financial Results for the three months and six months ended September 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Lisitng and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results of the company are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com, www.nseindia.com and also on the company's website www.bluejethealthcare.com

2 The above financial results of the Company for the three months and six months ended September 30, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on October 29, 2024 Further, the above financial results have been reviewed by the Statutory Auditor of the Company.

3 During the six months ended September 30, 2024, the Company changed its method of depreciation from the Written Down Value (WDV) to the Straight-Line Method (SLM) based on the assessment of technical parameters of the said property plant & equipment, which indicates a more uniform consumption of economic benefits over time. Consequently, for the six months ended September 30. 2024 and three months ended September 30, 2024 the depreciation expense is lower by and profit before tax is higher by ₹71.69 million and ₹ 36.36 million respectively.

The Company does not have any subsidiaries, associates, or joint ventures as on September 30, 2024. Consequently, the preparation of consolidated financial statements is not applicable.

For and on behalf of Board of Directors

	s/d
	Shiven Arora
Place: Mumbai	Managing Director
Date: October 29, 2024	DIN: 07351133

Notes:

1 The above is an extract of the detailed format of quarter and half year ended standalone financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone financial results are available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website (www.edelweissfin.com).

2 The standalone financial results of Edelweiss Financial Services Limited ('EFSL' or 'the Company') for the quarter and half year ended 30 September 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 29 October 2024.

The standalone financial results of EFSL for the quarter and half year ended 30 September 2024 have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company and the 3 auditors have issued an unmodified review report

On behalf of the Board of Directors

Rashesh Shah

Chairman

Mumbai, 29 October 2024.



Home Loans | Insurance | Business Loans | Asset Management | Wealth Management

Edelweiss Financial Services Limited

CIN: L99999MH1995PLC094641, Regd. Office: Edelweiss House, Off. CST Road, Kalina, Mumbai - 400 098 Tel: +91-22-4009 4400 Fax: +91-22-4086 3610 Website : www.edelweissfin.com